

**अनुसूचित जमातीच्या मुर्लीना  
विमान सेवेत हवाई सुंदरी प्रशिक्षण देणे**

**महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक पुरमा-२००७/प्र.क्र.७६/का.९  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : ०७ डिसेंबर, २००७**

**प्रस्तावना :** आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. हवाई सुंदरी प्रशिक्षणासाठी विशेष केंद्रीय सहाय्यातून सन २००६-०७ मध्ये केंद्र शासनाकडून रुपये १.०० कोटी एवढा निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार १०० आदिवासी मुर्लीना एअर हॉस्टेस अॅकॅडमी, नवी दिल्ली (बॅच पुणे) या संस्थेमार्फत हवाई सुंदरी प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून दरवर्षी यासाठी निधी मिळत नाही. हवाई सुंदरी प्रशिक्षण हे आदिवासी जमातीमधील मुर्लींसाठी उपयोगी व आकर्षक असे क्षेत्र आहे. त्यामुळे हवाई क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणून हवाई सुंदरी प्रशिक्षण योजना ही राज्य निधीतून कायम स्वरूपाची योजना म्हणून राबविण्याचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजना सन २००८-०९ पासून अंमलात येईल.

- १. योजनेचे नाव :** अनुसूचित जमातीच्या मुर्लीना विमान सेवेत हवाई सुंदरी प्रशिक्षण देणे.
- २. लाभार्थ्यांची पात्रता :-** हवाई सुंदरी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार आवश्यक शैक्षणिक शारीरिक पात्रता धारण करणाऱ्या आदिवासी युवतींमधून निवड करण्यात यावी. त्यामध्ये आदिम जमातीस प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक प्रकल्प क्षेत्रातून दरवर्षी जास्तीत जास्त ४ मुर्लींची निवड करण्यात यावी.
- ३. निवड प्रक्रिया :** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून त्या समितीतर्फे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात यावी. उमेदवारांना संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून फॉर्म उपलब्ध होतील.
- ४. संस्थेची निवड :** हवाई सुंदरीचे प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्थेकडे योग्यत्या सर्व सोयी - सुविधा असतील अशा नामांकित संस्थांकडून प्रस्ताव मागवावेत. जी संस्था किमान ५ वर्षे जुनी असेल तसेच संस्थेचे यापूर्वीचे अशा प्रशिक्षणाचे निकाल लक्षात घेवून ज्या संस्था प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी देतील अशा संस्थांची निवड करण्यात यावी. निवड केलेल्या संस्थांकडून नोकरीच्या हमीबाबत करार करण्यात यावा. प्रशिक्षणाची फि प्रशिक्षणार्थींना नोकरी दिल्यानंतर अथवा अशा संस्थांनी फि च्या रकमांची बँक गॅरंटी दिल्यानंतरच देण्यात यावी.

**योजनेचे नियंत्रक अधिकारी :-** आयुक्त, आदिवासी विकास हे सदर योजनेचे नियंत्रक अधिकारी असतील.

**६. योजनेचे अंमलबजावणी अधिकारी :-** संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे कार्यक्रमाची अंमलबजावणी करतील व त्यांचे कामावर संबंधित अप्पर आयुक्त, आदिवासी विकास हे देखरेख ठेवतील.


७. **निधीची उपलब्धता :-** मागासवर्गीयांचे कल्याण या विकास क्षेत्रांतर्गत ही योजना आदिवासी उपयोजनेतून आदिवासी विकास विभागाकडून राबविली जाईल. प्रशिक्षण हे एक वर्षाच्या कालावधीचे असून त्यामध्ये भोजन, निवास इत्यादींचा समावेश आहे. एका प्रशिक्षणार्थीचा खर्च रु.१.०० ते १.५० लाख अपेक्षित आहे. त्यानुसार दरवर्षी १०० प्रशिक्षणार्थींचा एकूण अंदाजे खर्च रु.१.५० कोटी येणार आहे. आयुक्त, आदिवासी विकास यांनी दरवर्षी निधीची तरतूद अंदाजपत्रकात करावी.

या योजनेचे लेखाशिर्ष नंतर कळविण्यात येईल.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४७५/०७/व्यय-१४, दिनांक १० ऑक्टोबर, २००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW MAHARASHTRA. GOV. In या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७१२०७१७१८१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( र. प्र. आटे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.  
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.  
लेखा व कोषागारे संचालनालय, संगणक शाखा, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.  
वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-१७), मंत्रालय, मुंबई.  
मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४.  
मा.मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव.  
मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव.  
कार्यासन क्र.६ व ७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई / निवडनस्ती, का.१